

राज्यातील शासकीय आदिवासी
आश्रमशाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना वुलन जर्सी, बुट व मोजे
पुरविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्र.शाआशा-२००५/प्र.क्र.७४/का-१३,
मंत्रालय विस्तार, मुंबई -४०० ०३२.
दिनांक :- २२ ऑक्टोबर, २००५

- वाचा:- १) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र.भांखस-१०८८/(२५१२)/उद्योग-६,
दिनांक २.१.१९९२.
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्र.एएससी-१५९४/३३४४७/प्र.क्र.१२/का-१३,
दिनांक १२.९.१९९७.
३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-२००४/प्र.क्र.२०४/का-६(१),
दिनांक २४.६.२००५.

प्रस्तावना:- आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये सन २००४-२००५ च्या विद्यार्थी संख्येनुसार एकूण मुळे १०९८२९ व एकूण मुली ७५२८५ असे एकूण १७७११४ मुळे/मुली शिक्षण घेत आहे.

२. शासकीय आश्रमशाळांमधून शिक्षणाबरोबर वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना निवासी विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला जात असून दीर्घ मुदतीच्या सुट्ट्या वगळता हे विद्यार्थी २४ तास शासनाच्या निवासी आश्रमशाळेत राहतात. या निवासी विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण, एक वेळची न्याहारी, अंथरुण-पांघरुण, गणवेश, शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य व आरोग्याच्या सुविधा इ. बाबी पुरविल्या जातात.

३. आदिवासी समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने मुला/मुलींना गणवेश व्यतिरिक्त कपडे घेणे शक्य होत नाही तसेच शासकीय आश्रमशाळेतील मुला-मुलींकडे गणवेशा व्यतिरिक्त इतर कपडे जादा नसल्याने हिवाळ्यामध्ये थंडी पासून बचाव करणे शक्य होत नाही. तेव्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी शासकीय आश्रमशाळेतील मुला/मुलींन वुलन जर्सी पुरवठा करणे शासनाच्या विचाराधिन होते.

४. तसेच शासकीय आश्रमशाळा ह्या अतिदुर्गम व डोंगराळ भागात असल्याने सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यु होणे, विचु, काटे व विषारी सर्प व प्राण्यांच्या दंशापासून शासकीय आश्रमशाळेतील मुलां-मुलींना नेहमी धोका होत असतो म्हणून यापासून संरक्षण मिळावे याकरीता शासकीय आश्रमशाळेतील मुलां-मुलींना बुट व मोजे देण्याचे शासनाच्या विचाराधिन होते.

५. उपरोक्त प्रमाणे बुट, मोजे व वुलन जर्सी पुरविण्यासाठी येणारा अपेक्षित खर्च भागविण्यासाठी जुलै, २००५ च्या पावसाळी अधिवेशनात विधानमंडळाला पूरक मागणी सादर केली होती. सदर पूरक मागणीला विधानमंडळोन मान्यता दिली असल्याने खर्चासाठी आवश्यक असणारी तरतूद उपलब्ध झाली आहे.

६. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांचे दिनांक १.८.२००५ च्या पत्रान्वये वुलन स्वेटर व फोम लेदर बुट व मोजे याबाबत दर करार असल्यास पाठविण्याची विनंती उद्योग संचालनालयाचे मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेकडे केली होती. त्यांनी त्यांचे दिनांक ८.८.२००५ चे पत्रान्वये वुलन स्वेटर, फोम लेदर बुट व मोजे याबाबत दर करार झाला नसल्याचे कळविले आहे.

शासन निर्णयः- वरील प्रस्तावांचा सर्वांगिन विचार करून शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता वुलन जर्सी व फोम लेदर बुट खरेदी करण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे.

तसेच उपरोक्त बुटाबरोबर एक मोजे जोडासाठी रु.२०/-या दराने दोन जोडासाठी रु. ४०/- याप्रमाणे विद्यार्थ्यांकरीता मोजे खरेदी करण्यासाठी शासन मंजुरी देण्यात येत आहे.

उपरोक्त खरेदी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून स्पर्धात्मक निविदा भागवून करावी. निविदा मागवितांना उपरोक्त वस्तुचा नमुना ठरविण्यात यावा. खरेदी नंतर वस्तुचा दर्जा ठरल्याप्रमाणे राहील याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी खात्री करून घ्यावी.

वरील बाबीवर येणारा खर्च भागविण्यासाठी जुलै, २००४ मध्ये विधानमंडळाला (पावसाळी अधिवेशन) पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००५ (सन २००५ च्या अधिनियम क्र.२९) अन्वये मंजूर झाली असून वुलन जर्सी पुरविण्याकरीता रु.२,४९,७३,९४९/- आणि बुट व मोजे करिता रु.१,९६,३१,७६०/- एवढी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनस्त ठेवण्यात आली आहे.

यास्तव वुलन जर्सी व बुट व दोन जोड मोजे खरेदी करण्यासाठी होणारा खर्च लेखाशिर्ष २२२५- अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व मागासवर्गीयांचे कल्याण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजा -०२ अनुसुचित जमातीचे कल्याण २७७ - शिक्षण (ए) आश्रमशाळा समुह राज्य योजना (२२२५ १५८२) याखाली खर्ची टाकावा व तो सन २००५-२००६ या वर्षी वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून भागवावा.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उक्त अटीच्या अधिन राहून शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनीसाठी वुलन जर्सी, बुट व दोन जोड मोजे हिंवाळा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वाटप करण्याची कार्यवाही करावी.

हे आदेश वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र.६०७/०५/व्यय-१४, दिनांक १०/१०/२००५ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

मफिउल हुसेन
(मफिउल हुसेन)
सह सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/नागपूर/अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक
उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई
मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे स्वीय सहाय्यक
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.